

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन निर्णय क.पीईएन-१०८४/सीवार-४५४/एसईआर-४

मंद्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक १६ एप्रिल, १९८४.

### शासन निर्णय

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ यामधील नियम ११६ अनुसार, (एक) जे या नियमाली घेतात आणि जे १ जानेवारी १९६४ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त क्षाले आणि मृत्युच्या तारखेस सेवाकुटुंबवांना कुटुंब निवृत्तिवेतन अनुजेय आहे, हा लाभ १ जानेवारी १९६४ पूर्वी सेवानिवृत्त होक्तन/सेवेत असताना, मृत्यु पावलेल्या शासकीय कर्मचार्याच्या विधवांना अनुजेय नाही. अशा शासकीय कर्मचार्याच्या विधवांना कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्याचा प्रश्न काढी काळ शासनाच्या विचाराधीन होता. १ जानेवारी १९६४ पूर्वी सेवानिवृत्त होक्तन त्यानंतर मृत्यु पावलेल्या तसेच त्या तारखपूर्वी सेवेत असताना मृत्यु पावलेल्या शासकीय कर्मचार्याच्या विधवांना खालील अटीवर १ जानेवारी, १९८४ पासून कुटुंब निवृत्तिवेतन दरमहा रुपये ६० (रुपये साठ) व त्यावर वेळोवेळी अनुजेय असलेली वाढ मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे:—

(ए) १ जानेवारी १९८४ रोजी ह्यात असलेल्या विधवेलाच फक्त कुटुंब निवृत्तिवेतन देय असेल;

(बी) सेवानिवृत्त होक्तन/सेवेत असताना मृत्यु पावलेल्या शासकीय कर्मचार्याला निवृत्तिवेतनाचे कोणतेही नियम लागू अगाडी तरी, त्याच्या विधवेला कुटुंब निवृत्तिवेतन मिळेल;

(सी) २१ डिसेंबर १९८३ रोजी वारा विधवेला सेवानिवृत्तिवेतनाच्या कोणत्याही नियमानुसार कुटुंब निवृत्तिवेतन किंवा राज्य शासनाकडून, जिल्हा परिषदांकडून अथवा भारतातील इतर कोणत्याही शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत असता कामा नये;

(दी) शासकीय कर्मचारी सेवेत असताना किंवा सेवानिवृत्त होक्तन मृत्यु पावलेल्या विधवेले पुनर्विवाह केलला असता कामा नये.

२० शासनाने असाही निर्णय घेतला आहे की, सेवेत असताना/सेवानिवृत्त होक्तन मृत्यु पावलेला शासकीय कर्मचारी अवृत्तिवेतन मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी असेल. कुटुंब निवृत्तिवेतनाच्या त्वरित मंजूरीसाठी आणि संवितरणासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा:—

(एक) या निर्णयासीष्ट जोडपत्र-१ म्हणून विहित केलेल्या नमुन्याच्या दोन प्रतीमध्ये, शासकीय कर्मचार्याच्या विधवेने जेथे तिचा पति अल्ले रीस काम करीत होता, तेथील कायालिय प्रमुख हा असा शासकीय कर्मचार्याच्या विधवेला कुटुंब निवृत्तिवेतनाचे कागदपत्र तयार न करता कायालिय प्रमुख, या शासन निर्णयास जोडपत्र-२ म्हणून विहित केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करील.

(दोन) अर्ज मिळाल्यानंतर, कायालिय प्रमुखाने अर्जमध्ये नमूद केलेल्या तपशीलाची पडताळणी करावी व तो घरोवर असल्याबद्दल खाली करून घ्यावी.

(तीन) नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कोणत्याही प्रकारचे कुटुंब निवृत्तिवेतनाचे कागदपत्र तयार न करता कायालिय प्रमुख, या शासन निर्णयास जोडपत्र-२ म्हणून विहित केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करील.

(चार) विधवेकडून मिळालेला अर्ज (जोडपत्र-१) जोडपत्र-२ मध्ये दिलेल्या मंजूरीसह यथास्थिति, महालेखापाल (लेखा), महाराष्ट्र, भंवई किंवा महालेखापाल (लेखा), महाराष्ट्र, नागपूर शास्त्रा, नागपूर यांना पाठवून अर्जाची एक प्रत आपल्या अभिलेखासाठी कायालिय प्रमुख ठेवून घेईल.

(पाच) कायालिय प्रमुखाने दिलेले मंजूरीपत्र मिळाल्यानंतर, यथास्थिति महालेखापाल (लेखा), महाराष्ट्र, भंवई किंवा महालेखापाल (लेखा), महाराष्ट्र, नागपूर शास्त्रा, नागपूर हे ज्या कोषागारामार्फत विधवा निवृत्तिवेतन घेऊ इच्छिते, त्या कोषागारास निवृत्तिवेतन प्रदान आवेश देऊन कायालिय प्रमुखास व त्या विधवेस त्याप्रवाणे काढवतील.

(सहा) लेखा अधिकाच्याने दिलेल्या निवृत्तिवेतन प्रदान आवेशाची योग्य ती पडताळणी केल्यानंतर, त्याच्या आधारे कोषागार अधिकारी विधवेस निवृत्तिवेतन प्रदान करील.

३. जे शासकीय कर्मचारी आणि परिष्कर्ता ५ ते ६ मध्ये नमूद केलेले कर्मचारी १ जानेवारी १९६४ पूर्वी सेवानिवृत्त क्षाले असून जे ह्यात आहेत, त्याच्या पत्तीस निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यूनंतर वर नमूद केलेल्या निर्णयानुसार कुटुंब निवृत्तिवेतन देय होईल.

४. या शासन निर्णयाच्या परिच्छेद १ मधील निर्णयाचा लाभ भूतपूर्व मुंबई, हैद्राबाद आणि भाघप्रदेश या राज्यातोल खालील शासकीय कर्मचाऱ्याच्या विधवांना सुद्धा देण्याचे शासनाने ठरविले आहे:—

(ए) १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्यक्षेत्राचा आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्यक्षेत्राचा भाग असलेल्या बरील राज्यांच्या कोणत्याही क्षेत्रात १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी सेवेत असताना मृत्यु पावलेले शासकीय कर्मचारी.

(बो) १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्यक्षेत्राचा आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्यक्षेत्राचा भाग असलेल्या बरील राज्यांच्या कोणत्याही क्षेत्रात, १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी निवृत्त झालेले आणि १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी मृत्यु पावलेले शासकीय कर्मचारी.

५. या शासन निर्णयाच्या परिच्छेद १ व २ मधील निर्णयाचा लाभ मृत्यु पावलेल्या खालील सेवानिवृत्त अभियांच्या विधवांना देण्याचेही शासनाने ठरविले आहे:—

(ए) १ मे १९६० ते ३० एप्रिल १९६२ (दोही विवस घरून) या दूरस्थान स्थानिक संस्थांचे (पश्चिम महाराष्ट्रातील भूतपूर्व जिल्हा शाळा मंडळे व विवरातील डिस्ट्रिक्ट कौन्सिल/जनपद सभा) सेवानिवृत्त झालेले तसेच नगरपरिषदा व महानगरपालिका यांचे १ मे १९६० रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेले पूर्णकालिक प्राथमिक शिक्षक,

(बो) शासनाने यापूर्वी मंजूर केलेल्या तात्पुरत्या निवृत्तिवेतनवाढीस पावळ असलेले व १ मे १९६२ पूर्वी गेवानिवृत्त झाले आहेत, असे पश्चिम महाराष्ट्रातील भूतपूर्व जिल्हा शिक्षण मंडळातील शिक्षकेतर कर्मचारी.

६. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम क्रमांक ५) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार व त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासनाने असेही ठरविले आहे की, या शासन निर्णयाच्या परिच्छेद १ व २ मधील निर्णयाचा लाभ मृत्यु पावलेल्या खालील सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकाच्या विधवांनाही देण्यात यावा:—

(एक) १ मे १९६२ रोजी किंवा त्यानंतर म्हणजेच जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्यानंतर सेवानिवृत्त झालेले जिल्हा परिषद निवृत्तिवेतनधारक व जिल्हा परिषदातील सेवानिवृत्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक,

(दोन) १ मे १९६२ पूर्वी म्हणजे जिल्हा परिषदा अस्तित्वात येण्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले भूतपूर्व स्थानिक संस्थांचे निवृत्तिवेतनधारक.

७. यायोग्य प्रमुखांना विनंती करण्यात येते की, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या जोडपक्षाच्या पुरेशा नांगामुदा कराऱ्यास आणि युट्टुव नियृतीवेतनाकारिता अंजवारांना उपलब्ध करून यावात.

८. यावाबत होणारा खर्च, बरील परिच्छेदांमध्ये नमूद केलेल्या निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन ज्या लेखा शारीरिकानी खर्ची पाचण्यात येते त्या लेखा शीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा व त्याखाली मंजूर केलेल्या अनुदानातून भागवावा.

९. या आदयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे,

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आवेशानुसार व नावाने,

चं. डे. पानसे,  
शासनाचे सह सचिव.

प्रति

- (१) भारत सरकारचे सचिव, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली,
- (२) महालेखापाल (लेखा), महाराष्ट्र, मुंबई (१२५ प्रती),
- (३) महालेखापाल (लेखा), महाराष्ट्र, नागपूर शाळा, नागपूर (६० प्रती),
- (४) महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
- (५) महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
- (६) महालेखापाल, मध्य प्रदेश, भोपाल (२५ प्रती),
- (७) महालेखापाल, आंध्र प्रदेश, हैद्राबाद (२५ प्रती),
- (८) महालेखापाल, गजराय, गोदीनगर (२५ प्रती),
- (९) महालेखापाल, कर्नाटक, बंगलोर (२५ प्रती),
- (१०) महालेखापाल, आसाम इ., शिलांग (२५ प्रती),
- (११) महालेखापाल, बिहार, पाटणा (२५ प्रती),

- (१४) महालेखापाल, आरती, नुकसान (२५ प्रती),  
 (१५) महालेखापाल, पंजाब, चंदिगढ़ (२५ प्रती),  
 (१६) महालेखापाल, हाईकोर्ट, चंदिगढ़ (२५ प्रती),  
 (१७) महालेखापाल, हिमाचल प्रदेश आणि चंदिगढ़, सिमला (२५ प्रती),  
 (१८) महालेखापाल, राजस्थान, जयपुर (२५ प्रती),  
 (१९) महालेखापाल, उत्तर प्रदेश, अलाहाबाद (२५ प्रती),  
 (२०) महालेखापाल, पश्चिम बंगाल कोलकाता (२५ प्रती),  
 (२१) महालेखापाल जम्बू व काशीश, श्रीनगर (२५ प्रती),  
 (२२) महालेखापाल, मणिपुर, इकाठ (१ प्रती),  
 (२३) महालेखापाल, त्रिपुरा, आगरताड़ा (५ प्रती),  
 (२४) महालेखापाल, नागालैंड, कोहिमा (५ प्रती),  
 (२५) मुख्य लेखा अधिकारी, बी. ब्लॉक, दिल्ली प्रशासन, विकास भवन, नवी विल्ली (४ प्रती),  
 (२६) निमंत्रक लेखा, पटराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली (१० प्रती),  
 (२७) संचालक, लेखा व कोवागारे, गोवा (२५ प्रती),  
 (२८) अधिदाता व लेखा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
 (२९) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (५ प्रती),  
 (३०) उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/बीरंगाड़ा/नाशिक/अमरावती (प्रत्येकी ५ प्रती),  
 (३१) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
 (३२) सर्व जिल्हा कांगारा अधिकारी (प्रत्येकी ५ प्रती),  
 (३३) राज्यपालचे सचिव,  
 (३४) मुख्य मंत्रालय सचिव,  
 (३५) उप मुख्य मंत्रालय सचिव,  
 (३६) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,  
 (३७) प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 (३८) प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 (३९) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 (४०) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
 (४१) प्रबंधक, लोकआयुक्त घ उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 (४२) मंत्रालयातील सर्व विभाग,  
 (४३) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपनिकम रोड, नवी विल्ली,  
 (४४) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,  
 (४५) सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),  
 (४६) सर्व जिल्हा परिपदांचे अध्यक्ष (प्रत्येकी ५ प्रती),  
 (४७) सर्व जिल्हा परिपदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
 (४८) सर्व जिल्हा परिपदांचे गिरधाराधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
 (४९) शिक्षण भाजालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (११ प्रती),  
 (५०) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई, (५ प्रती),  
 (५१) संचालक महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
 (५२) सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
 (५३) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
 (५४) शिक्षण निरीक्षक, वृहन्मुंबई/दक्षिण/उत्तर/पश्चिम,  
 (५५) सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ,  
 (५६) सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य,  
 (५७) सर्व जिल्हांचे विरिष्ट लेखा परीक्षक (शिक्षण),  
 (५८) ग्रामविकास विभाग, मंत्रालय, कार्यासन ११-अ/१८ (१२ प्रती),  
 (५९) शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, कार्यासन प्रा. फ्ल.-१, प्रा. फ्ल.-२, कार्यासन सा. शी.-४, अर्थ सं.-२, मा. शी.-६ (२५ प्रती),  
 (६०) निवड कार्फिल, कार्यासन एसईआर-४.

\*पत्राद्वारे

## जोडपत्र १

### कुटुंब निवृत्तिवेतनासाठी कराव्याच्या अजंदारा नमुना

- (१) अंजदाराचे संपूर्ण नाव
- (२) पर्नीचे नाव
- (३) मुख्य पावलेला नासकीय कर्मचारी/निवृत्तिवेतनधारक, जेथे अव्यरोग संवा कारीत होता ते कायरलिय/विभाग.
- (४) नवानिवृत्ताचा दिनांक
- (५) मृत्यूचा दिनांक
- (६) निवृत्तिवेतन प्रदान आदेश क्रमांक व निवृत्तिवेतनधारक जेथन आपले निवृत्तिवेतन घेत होता ते कोषागार/उपकोषागार.
- (७) कुटुंब निवृत्तिवेतन जेपून घेण्याची इच्छा आहे त्या कोषागाराचे/उपकोषागाराचे नाव.
- (८) सहपत्रे (विवक्षित नमुने सोबत जोडले आहेत)-
  - (एक) अंजदाराच्या यथोचितरीत्या साक्षांकित केलेल्या दोन नमुना सहधा (दोन प्रतीत सादर कराव्यात).
  - (दोन) अंजदाराच्या यथोचितरीत्या साक्षांकित केलेल्या छायाचित्राच्या पारण्य आकाराच्या दोन प्रतीत.
  - \* (तीन) अंजदाराच्या डाव्या हाताचा अंगठा व बोटाचे ठसे असलेल्या यथोचितरीत्या साक्षांकित केलेल्या दोन चिठ्ठ्या.
  - (चार) खालील | गोष्टी दर्शविणारा अंजदाराचा यथोचितरीत्या साक्षांकित केलेला बर्णनपट—
  - (ए) अंजदाराची उंची, आणि
  - (बां) अंजदाराचा भूर्ता, हात इत्यादीकरील कोणत्याही वैयक्तिक खुणा (शक्य असेल तर किमान दोन ठळक खुणा दर्शव्यायात).
  - (दोन प्रतीत सादर कराव्यात).
- (९) अंजदाराची सही किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी.
- (१०) अंजदाराचा सध्याचा संपूर्ण पत्ता

\*अंजदार स्वतःची सही करण्याइतपत साक्षात नसेल अशा बाबतीत सादर करावे.

भाव

पूर्ण पत्र।

सही

(एक) .....

(दो) .....

(१२) भारीदार—

(एक) .....

(दोन) .....

टीप.—दोन राजपतित शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा अर्जदार ज्या शहरात, तालुक्यात किंवा गावात राहात असेल, तेचील दोन किंवा अधिक मान्यवर व्यक्तींनी साक्षांकित करावे.

## ANNEXURE II

### *Form for sanctioning Family Pension*

The undersigned, having satisfied himself about the correctness of the particulars given in the application, hereby orders the grant of Family Pension of Rs. 60 (Rupees Sixty only) p.m. plus relief as admissible thereon sanctioned by Government from time to time to Smt. ..... with effect from 1st January 1984, in terms of G.R., F.D., No. PEN-1084/CR-454/SER 4, dated the 16th April 1984, which may be accepted by the Accounts Officer.

Place :

Signature .....

Date :

Name .....

Designation of the  
Head of Office.

Office Seal.

भारती चिठ्ठा

मास्या सहीचा नमूना

(१) .....

(२) .....

(३) .....

प्रभाणित करण्यात येते की, वरील नमूना सही मास्या समवा करण्यात आली.

सही .....

नाव .....


पहनाम .....

दिनांक :

(राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याने साक्षाक्ति केलेल्या असाव्यात.)

(दोन प्रती सावर कराव्यात)

निवृत्तिवेतनधारकाचे छायाचित्र



निवृत्तिवेतनधारकाची सही

प्रभाणित करण्यात येते की, वरील सही द छायाचित्र .....

दाढे आहे.

सही .....

नाव .....

पहनाम .....

कार्यालय प्रमुख .....

दिनांक :

अगांव व बाट याच्या उंशाच काढ :

करभरी

जनामिका

मधले बोट

तरंगी

बंगळ

प्रमाणित करण्यात येते की, डांच्या हाताच्या अंगठ्याचे व बोटाचे ठसे ..... बांच आहेत.

सही .....

नाही .....

पदनाम .....

दिनांक :

(स्वतःचा मही करण्याइतपत साक्षर नसलेल्या व्यक्तीबाबत, त्याच्या बोटाचे ठसे राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याने साक्षांकित केलेले अवाबेत व त्याच्या दोन चिठ्ठ्या जोडाव्यात).

(दोन प्रती सादर कराव्यात)

वणनपट

(एक) छंची .....

(दोन) धात, खहा, उत्त्यावर असल्याच, कोणत्याही वैयक्तिक खुणा

प्रमाणित करण्यात येते की, बरील वैयक्तिक खुणा ..... बांच्या आहेत.

सही .....

नाही .....

पदनाम .....

दिनांक :

(राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याने साक्षांकित केलेला असावा.)